

पनवेल ते दिल्ली रेल डाक गती शक्ती एक्सप्रेस

सेवेचा शुभारंभ

खारघर : प्रतिनिधि

भारतीय डाक विभाग आणि भारतीय रेलव्हे यशस्वीरीत्या पाठवण्यात आले आहेत. या सेवेचा शुभारंभ पोर्टमास्टर जनरल अमितभ सिंह, डायरेक्टर ऑफ पोर्टल सर्विसेस सरन्या यू. सुधीर झाकिरे, नितीन येळा, अमोल राजत मुंबई विभाग आणि मध्य रेलव्हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये झाला.

या वेळी नवी मुंबई डाक विभागातील शेषासाई बिझॅनेस कॉर्म्स प्रायव्हेट लिमिटेड, द्विनंस सेफटी अँड हेल्प्रा ली, स्टार एक्सप्रेस प्रा लि, थायरोकअर टेक्नॉलॉजी या उद्योगांनी डाक विभागाच्या रेल डाक गती शक्ती पासून पहिल्याच दिवशी दोन टांचे

पार्सल पनवेल रेलव्हेस्थानकावर बुक करून यशस्वीरीत्या पाठवण्यात आले आहेत. या सेवेचा शुभारंभ पोर्टमास्टर जनरल अमितभ सिंह, डायरेक्टर ऑफ पोर्टल सर्विसेस सरन्या यू. सुधीर झाकिरे, नितीन येळा, अमोल राजत मुंबई विभाग आणि मध्य रेलव्हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये झाला.

या वेळी नवी मुंबई डाक विभागातील शेषासाई बिझॅनेस कॉर्म्स प्रायव्हेट लिमिटेड, द्विनंस सेफटी अँड हेल्प्रा ली, स्टार एक्सप्रेस प्रा लि, थायरोकअर टेक्नॉलॉजी या उद्योगांनी डाक विभागाच्या रेल डाक गती शक्ती पासून पहिल्याच दिवशी दोन टांचे



पनवेल : भाजप युवा मोर्चा उत्तर रायगड सचिव चिन्मय समेळ यांना वाढदिवसानिमित्त महापालिकेचे मार्जी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप शहर अध्यक्ष यजंत पगडे, सरचिंटीस अमरिश मोकल, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मुरुशे नेतकर, शहर अध्यक्ष रोहित जगताप, अभिषेक भोपी, रोहित कोळी, सिद्धेश खानावकर, अंजियं जाधव, मधुकर उरणकर आदी उपस्थित होते.

कळंबोलीतील व्यास अकेंडमीला आग

पनवेल : वार्ताहर

कळंबोली येथील एका क्लास अकेंडमीला अचानकपणे लागलेल्या आगीत कार्यालयाचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. कळंबोलीतील सेक्टर ३ इ येथे व्यास अकेंडमीमध्ये क्लास सुरु असतानाच आज सकाळी अचानकपणे आग आगली. यावेळी क्लास मध्ये १० ते १२ मुले उपस्थित होते. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही हानी नाही झाली. दरम्यान, आगीच्या घटनेची माहिती सुरु असली आवश्यक आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही हानी नाही झाली. दरम्यान, आगीच्या घटनेची माहिती मिळताच नियंत्रण मिळवले.



रामरोठ ठाकूर महाविद्यालयात शिक्षक पालक बैठक उत्साहात

खारघर : रामप्रहर वृत्त

जनादेन भागत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शनिवारी (दि. ८) द्वितीय वर्षी विद्यार्थ्यांच्या पालकांबरोबर सवाद साधण्यासाठी शिक्षक पालक बैठकीचे आयोजन करण्यात आले.

वाणिज्य व विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांचे सुमारे १०० पालक या बैठकीसाठी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. लॉटूं गायकवाड यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमाबद्दल माहिती देताना महाविद्यालयातील विविध सर्व कोर्सेस, विविध राबविण्यात येणारे कार्यक्रम, विविध स्पर्धमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश व भविष्यामध्ये राबविण्यात येणारे यांवेळे उपक्रम या सर्वाबद्दल सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांना पुढील वाटव्हालीसाठी प्रोत्साहन दिले तसेच भविष्यात सर्वांनी विविध क्षेत्रामध्ये यश संपादन करावे यासाठी शुभेच्छा दिल्या.



Kokilaben Dhirubhai Ambani hospital

NAVI MUMBAI

Every Life Matters



३६०° ऑर्थोपेडिक सेवा

ऑर्थोस्कोपी | स्पाईन सर्जरी | जॉर्ड रिप्लेसमेंट | पेडिओपेडिक्स | ट्रॉमा अँड फ्रॅक्चर्स



हाडं व सांध्यांसाठी सर्वोत्कृष्ट केंद्र

ऑर्थोपेडिक सुपरस्पेशलिस्टची टीम

अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स

जॉर्ड रिप्लेसमेंटसाठी सर्वोत्तम परिणाम देणाऱ्यातील एक

(अंशात्मक आणि 'पुन्हा शक्तिक्रिया' सहित)

सांधे प्रत्यारोपणासाठी रोबोटिक सहाय्य

सेवेत समर्पित

२५४ स्पेशलाईज्ड डॉक्टर्स

विश्वस्तरीय पायाभूत सुविधा आणि जगातील उत्तम दर्जाचे तंत्रज्ञान

जागतिक दर्जाच्या परिणामांचा विश्वास

EMERGENCY +91 22 7198 1111

APPOINTMENTS & BOARD LINE +91 22 7197 9797

Thane-Belapur Road, Opp Koparkhairane Station, Navi Mumbai – 400 710, India; navimumbai.kokilabenhospital.com [Facebook](https://www.facebook.com/KDAHNaviMumbai) [Twitter](https://www.twitter.com/KDAHNaviMumbai) [Instagram](https://www.instagram.com/KDAHNaviMumbai)

मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण!

आरोग्य चांगले ठेवणे हे आपल्या हातात असते. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेत असताना फक्त शरीराकडे लक्ष न देता मनाचा विचार करणे सुदूर गरजेचे आहे. कारण शरीर मजबूत असेल, परंतु मन कम्कुवत होत असेल तर त्याचा चांगले आरोग्य असे म्हणता येत नाही. त्यामुळे शरीरासेबत मनाचे संतुलन चांगले असणे आवश्यक आहे. कारण जरे शरीराचे दुखणे असते अगदी तंसेच मनाची दुखणे असू शकते. आपल्याला आपल्या शरीराला झालेल्या इजा दिसून येतात, परंतु मनाला झालेल्या इजा सहजासहजी दिसून येत नाही. त्यामुळे आज आपल्याला शरीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याची काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे.

आपल्या शरीरामध्ये काही बिघाड झाला तर लगेच आणग डॉक्टरांचा सल्ला घेतो. डॉक्टरांन्यास लल्यानुसार उपचार घेऊन लक्खण करावा, परंतु मनाच्या इंजिनमध्ये काही बिघाड झाला तर आपण सहजासहजी उपचार घेत नाही. एवढंक कशाला आपण डॉक्टरांकडे सुदूर जात नाही. कारण मानसिक आरोग्याची संकल्पना अजूनीही सर्वांगीय लोकांपर्यंत हवी तशी पोहचलेली नाही. मानसिक आरोग्यविषयक जनजागृती समाजामध्ये नाही. त्यामुळे आपले मानसिक आरोग्य बिघाडलेले आहे असे जर एखाद्या मानसोपचार तज डॉक्टरांनी सांगितले की, लगेच त्या व्यक्तीला आपण पागल, वेडा

झाला असे म्हणतो. पण तसे नाही. मुलात मानसिक आरोग्य बिघाडले म्हणजे तो व्यक्ती वेडा झाला असे होत नाही.

मानसिक आरोग्याचे अनेक प्रश्न आज निर्माण होत असताना आपल्याला दिसत आहेत. २०१५च्या एका सर्वेक्षणानुसार भारतातील ८ व्यक्तिमार्गे एक व्यक्ती हा मानसिक आरोग्य बिघाडण्यामार्गे कारणे कोणती? ज्यावेळी आपण या प्रश्नांच्या उत्तराचा शोध घेतो त्यावेळी आपल्याला दिसून येईल की, आपल्या समाजामध्ये नितांत गरज आहे असे म्हणणे. वागं ठरणार नाही. कारण जरे आपले मनसिक आजाराविषयी समाजामध्ये निजांगृती नितांत गरज आहे असे म्हणणे. वागं ठरणार नाही. कारण जरे आपले मनसिक आजाराविषयी असते अगदी तंसेच मनाची दुखणे असू शकते. आपल्याला आपल्या शरीराला झालेल्या इजा दिसून येतात, परंतु मनाला झालेल्या इजा सहजासहजी दिसून येत नाही. त्यामुळे आज आपल्याला शरीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याची काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे.

आपल्या शरीरामध्ये काही बिघाड झाला तर लगेच आणग डॉक्टरांचा सल्ला घेतो. डॉक्टरांन्यास लल्यानुसार उपचार घेऊन लक्खण करावा, परंतु मनाच्या इंजिनमध्ये काही बिघाड झाला तर आपण सहजासहजी उपचार घेत नाही. एवढंक कशाला आपण डॉक्टरांकडे सुदूर जात नाही. कारण मानसिक आरोग्याची संकल्पना अजूनीही सर्वांगीय लोकांपर्यंत हवी तशी पोहचलेली नाही. मानसिक आरोग्यविषयक जनजागृती समाजामध्ये नाही. त्यामुळे आपले मानसिक आरोग्य बिघाडलेले आहे असे जर एखाद्या मानसोपचार तज डॉक्टरांनी सांगितले की, लगेच त्या व्यक्तीला आपण पागल, वेडा

झाला असे म्हणतो. पण तसे नाही. मुलात मानसिक आरोग्य बिघाडले म्हणजे तो व्यक्ती वेडा झाला असे होत नाही.

मानसिक आरोग्याचे अनेक प्रश्न आज निर्माण होत असताना आपल्याला दिसत आहेत. २०१५च्या एका सर्वेक्षणानुसार भारतातील ८ व्यक्तिमार्गे एक व्यक्ती हा मानसिक आरोग्य बिघाडण्यामार्गे कारणे कोणती? ज्यावेळी आपण या प्रश्नांच्या उत्तराचा शोध घेतो त्यावेळी आपल्याला दिसून येईल की, आपल्या समाजामध्ये नितांत गरज आहे असे म्हणणे. वागं ठरणार नाही. यावरुन असे स्पष्ट होते की, आरोग्य म्हणजे व्यक्तीच्या शरीरिक स्थिती सोबतच मानसिक, अध्यात्मिक आणि सामाजिक स्थिती व्यवस्थित असणे होय.

एका अभंगात लिहातात की, 'मन करा रे राहायचे असेल तर आपल्याला ज्या ज्या गोषी आवहात त्या गोषीवर लक्ष देणे आवश्यक आहे.

मानसिक आजाराची कारणे माहिती झाल्यावर मानसिक आजाराचा सामना कसा करायचा हा महत्वाचा प्रश्न आपल्या समोर निर्माण होतो. कारण मानसिक आजाराची लक्षणे लवकर लक्षात येत नाही. त्यामुळे शक्यतो जसे लक्षणे माहित होतात तसे त्याकडे लक्ष देऊन मानसोपचार तज, समुद्रेशकाचा गर्दी केली. चांदण्या लक्तुकत होत्या. कुण्डाच्या तेजापुढे नक्षेत्रे निस्तज झाली वाढू लागली. यमुना क्षणभर स्तब्ध झाली.

झाडाची पाने चांदण्यांनी मोहूलन गेली. वृद्धावन

रास क्रीडेले मोहित झाले. आजही ही रासलीला वृद्धावन नात चैल ल त त भाविकांची ती श्रद्धा आहे. मुरलीचे स्वर श्रद्धालू भक्तांना ऐकू येतात.

रासीय आरोग्य अभियानांतर्ता कुन्याचा समोर आलेल्या एका माहितीनुसार, देशात एकूण लोकसंखेच्या वाटात ते सात टक्के लोक आणि चार कुंदांबाली कमीत कमी एक सदस्य हा मानसिक आजारी आहे. ही आकडेवारी धक्कादायक असून यावर लवकरात लवकर नियंत्रण मिळविणे ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. कारण मानसिक आजार वाढत गेल्यास त्याचे परिणाम हे दीर्घकाळ आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्याचर गोतात. त्यामुळे मानसिक आजाराचे निदान झाल्यास घाबरून जाऊ नका. लोक नका. योग्य उपचार योग्य त्या वेळी धेतल्यास मानसिक आजार बरे होऊ शकतात.

अयुष्मानांदाचे बायाचा आपल्या जीवनाची गाडी रळावरुन घसरते. त्यानंतर सर्व मार्ग बंद झाल्यासरखे वाटात. प्रयत्न करूनही कोणतोही मार्ग भेटत नाही. त्यातून मग चिंता, भीती, ताणतांचा विडविड सुरु होते आणि इथेचे आपल्यासाठी आपण मानसिक आजाराकडे जापाची पहिली पायरी तयार करतो. त्यामुळे चिंता वाटत असेल, ताणतांचा वाढला असेल आपण काय करावे हे सुवर्त नसेल तर आधी जवळच्या व्यक्ती जवळ व्यक्त व्हा. संवाद साधाला की, आयुष्याची अनेक प्रश्नांची उत्तरे भेटत जातात आणि उत्तरे आपल्याला भेटत गेली की, आपोआपच मानसिक आजाराचिरुद्धची लढाई आपण सहजपणे जिकू शकतो.

-सुरज पी दहागावकर,

चंद्रपुर

रासीय आरोग्य अभियानांतर्ता कुन्याचा समोर आलेल्या एका माहितीनुसार, देशात एकूण लोकसंखेच्या वाटात ते सात टक्के लोक आणि चार कुंदांबाली कमीत कमी एक सदस्य हा मानसिक आजारी आहे. ही आकडेवारी धक्कादायक असून यावर लवकरात लवकर नियंत्रण मिळविणे ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. कारण मानसिक आजार वाढत गेल्यास त्याचे परिणाम हे दीर्घकाळ आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्याचर गोतात. त्यामुळे मानसिक आजाराचे निदान झाल्यास घाबरून जाऊ नका. लोक नका. योग्य उपचार योग्य त्या वेळी धेतल्यास मानसिक आजार बरे होऊ शकतात.

रासीय आरोग्य अभियानांतर्ता कुन्याचा समोर आलेल्या एका माहितीनुसार, देशात एकूण लोकसंखेच्या वाटात ते सात टक्के लोक आणि चार कुंदांबाली कमीत कमी एक सदस्य हा मानसिक आजारी आहे. ही आकडेवारी धक्कादायक असून यावर लवकरात लवकर नियंत्रण मिळविणे ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. कारण मानसिक आजार वाढत गेल्यास त्याचे परिणाम हे दीर्घकाळ आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्याचर गोतात. त्यामुळे मानसिक आजाराचे निदान झाल्यास घाबरून जाऊ नका. लोक नका. योग्य उपचार योग्य त्या वेळी धेतल्यास मानसिक आजार बरे होऊ शकतात.

रासीय आरोग्य अभियानांतर्ता कुन्याचा समोर आलेल्या एका माहितीनुसार, देशात एकूण लोकसंखेच्या वाटात ते सात टक्के लोक आणि चार कुंदांबाली कमीत कमी एक सदस्य हा मानसिक आजारी आहे. ही आकडेवारी धक्कादायक असून यावर लवकरात लवकर नियंत्रण मिळविणे ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. कारण मानसिक आजार वाढत गेल्यास त्याचे परिणाम हे दीर्घकाळ आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्याचर गोतात. त्यामुळे मानसिक आजाराचे निदान झाल्यास घाबरून जाऊ नका. लोक नका. योग्य उपचार योग्य त्या वेळी धेतल्यास मानसिक आजार बरे होऊ शकतात.

रासीय आरोग्य अभियानांतर्ता कुन्याचा समोर आलेल्या एका माहितीनुसार, देशात एकूण लोकसंखेच्या वाटात ते सात टक्के लोक आणि चार कुंदांबाली कमीत कमी एक सदस्य हा मानसिक आजारी आहे. ही आकडेवारी धक्कादायक असून यावर लवकरात लवकर नियंत्रण मिळविणे ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. कारण मानसिक आजार वाढत गेल्यास त्याचे परिणाम हे दीर्घकाळ आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्याचर गोतात. त्यामुळे मानसिक आजाराचे निदान झाल्यास घाबरून जाऊ नका. लोक नका. योग्य उपचार योग्य त्या वेळी धेतल्यास मानसिक आजार बरे होऊ शकतात.

रासीय आरोग्य अभियानांतर्ता कुन्याचा समोर आलेल्या एका माहितीनुसार, देशात एकूण लोकसंखेच्या वाटात ते सात टक्के लोक आणि चार कुंदांबाली कमीत कमी एक सदस्य हा मानसिक आजारी आहे. ही आकडेवारी धक्कादायक असून यावर लवकरात लवकर नियंत्रण मिळविणे ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. कारण मानसिक आजार वाढत गेल्यास त्याचे परिणाम हे दीर्घकाळ आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्याचर गोतात. त्यामुळे मानसिक आजाराचे निदान झाल्यास घाबरून जाऊ नका. लोक नका. योग्य उपचार योग्य त्या वेळी धेतल्यास मानसिक आजार बरे होऊ शकतात.

दिल्ली, बंगलुरु, पुणीची विजयी सलामी

बंगलुरु : वृत्तसंस्था

प्रो कबड्डी लीगचा नवव्या हांगमातील पहिल्या सामन्यात गतविजेत्या दबंग दिल्लीने यु.मंबूचाचा ४०-२७ असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात बंगलुरु बुल्सने तेलुगू टायटन्सचा ३४-२९ असा पराभव करून विजयी सुरुवात केली, तर युपी यौद्धाजे जेयरू पिक पैंथर्सचा ३४-३२ असा पराभव करून मासमाचा विजयी श्रीगणेश केला.



यु.मंबूचिरुद्ध्वया सामन्यात दबंग दिल्लीच्या विजयाचा नायक त्यांचा कर्णधार नवीन कुमार होता, ज्याने सुपर १० मारला. त्याला आशु मलिक (७), विशाल (४), संदीप धुल (४) आणि कृष्ण (४) यांची चांगली साथ मिळाली. मंबूचिरुद्ध्वया गुमान सिंगणे वडाई करताना प्रो कबड्डी लिंग नजुरी पहिला पॉइंट आणला आणि त्यानंतर नवीन कुमारनेही आपल्या संघावत खाते उघडले. दिल्लीच्या संदीप धुलला बचावात पहिला गुण मिळाला. त्याने अशिषला बाद केले. दिल्लीने जबरदस्त कामगिरी दाखवत मंबूचिरुद्ध्वया प्रथमच आठव्या

मिनिटाला ऑलआउट करून दिले.

पूर्वार्धानंतर दिल्लीने मंबूचिरुद्ध्वया १९-१० अशी आघाडी घेतली. उत्तरार्धाच्या सुरुवातीला मंबूचिरुद्ध्वये दोन गुण मिळवले, पण लवकरच दिल्लीने नियंत्रण मिळवत आपली आघाडी वाढवली. त्यानंतर ३३च्या मिनिटाला दिल्लीने मंबूचिरुद्ध्वये दोन्ही संघांकहून दुसऱ्या हाफची सुरुवात अतिशय संथ झाली, पण बंगलुरुने योग्य वेळी सामन्यात आघाडी घेतली होती.

बंगलुरु बुल्स आणि तेलुगू टायटन्स यांच्यातील सामन्यात टायटन्सने



खेळामुळे टायटन्सला सामन्यात दुसऱ्याचा ऑलआउट केले आणि सरतेशेवटी बाजी मारली.

युपी यौद्धाजे आणि जयपूर पिक पैंथर्स यांच्यातील सामन्यात जयपूरने सामन्याची सुरुवात चांगली केली आणि एका वेळी ६-२ने आघाडी घेतली होती, परंतु येथून युपी यौद्धाजे जबरदस्त पुनरागमन केले आणि नवव्या मिनिटाला जयपूर पिक पैंथर्सला प्रथमच ऑलआउट केले दोन्ही संघांकहून दुसऱ्या हाफची सुरुवात अतिशय आक्रमक झाली. युपीने योग्य वेळी सामन्यात आघाडी घेतली आणि २९च्या मिनिटाला आक्रमक खेळामुळे जयपूरला सामन्यात दुसऱ्यांदा ऑलआउट केले. शेवटच्या रेडमध्ये युपीने हासमान जिकला.

आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत रामशेठ ठाकूर कॉलेजचे यश

खारघर : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्कैत्या खारघर येथील रामशेठ ठाकूर महाविद्यालयील वाणिज्य शाखेतील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी उमेश वाटील याने मंबूई विद्यार्थीतांतर्गत खोपोली येथे घेण्यात आलेल्या अंतर्महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक मिळविले.

संस्कैत्या ध्येय हे समाजातील शोषित, वंचित घटकांना शिक्षण देणे व चांगले खेळाडू तयार करणे आहे. या अनुषंगाने येण्याच्या काळात महाविद्यालयील



विद्यार्थी चांगले खेळाडू होतील, अशी आशा प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड यांनी यक्क केली.

उमेश वाटीलाला कुस्ती स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्राध्यायक, कोच याचे प्रोत्साहन, मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चे अरमन माजी

खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर,

आमदार प्रशंसात ठाकूर, संस्थेचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस वेअरमन वाय. टी. देशपूर्ख, सचिव डॉ. एस. टी. गडवे यांनी उमेशचे कोतुक व अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धासाठी त्याला शुभेच्छा दिल्या.

भारतीय गोलंदाज चहरलाही दुखापत

लखनऊ : टी-२० विश्वकप स्पर्धेतील भारताला आणखी एक मोठा धक्का भासू शकतो. जसप्रीत बुमाह याआधीच दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडला आहे. आता येवान गोलंदाज दीपक चहरलाही दुखापत झाली आहे. लखनऊमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवारी सामन्यापूर्वी सराव सत्रादरम्यान त्याच्या घोट्याला दुखापत झाली. अशा परिस्थितीत उर्वरित दोन एकदिवसीय सामने खेळण्यावर सांशेदक्ता आहे.

हरमनप्रीत सलग दुसऱ्यांदा ठरला सर्वोत्तम हॉकीपैटू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारतीय पुरुष हॉकी संघाचा बचावापूर्व हरमनप्रीत सिंगची सलग दुसऱ्यांदा पुरुष गटात एकाआयएच प्लेयर ऑफ द इंप्र म्हणून निवड करण्यात आली. नेवरलॅझसच्या ट्युएन डी नूझियर, ऑर्टेलियाचा जेमी झायर आणि बेल्जियमचा आर्थर व्हेन डोरेन यांच्या पालिट यादीत सामील होऊन सलग दोन वर्षे पुरुष गटात वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकणार हरमनप्रीत चौथा खेळाडू आहे.

अंतरराष्ट्रीय हॉकी फेडेरेशनने एका निवेदनात म्हटले आहे की, हरमनप्रीत आधुनिक काळातील हॉकी सुपरस्टार आहे. प्रातेस्स्पॅची पराभव करण्यासाठी योग्य वेळी योग्य ठिकाणी पोंचवण्याची उत्कृष्ट क्षमता असलेला तो एक तलाख बचावापूर्व आहे. हरमनप्रीताला २१.४ गुण मिळाले. त्यानंतर यिही बिकमनने २३.६ आणि टॉम बूने २३.४ गुण मिळवले. भारतीय उपकांधार हरमनप्रीतने एफआयएच हॉकी प्रो लीग २०२१-२२मध्ये दोन हॉटट्रिक्सह १६ सामन्यांमध्ये १८ गोल केले आहेत. यासह तो मोसमाच्या शेवटी भारतासाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू राहिला आणि प्रो लीगमध्ये एकाच मोसमात सर्वाधिक गोल करण्याचा विक्र मही त्याच्या नावावर आहे.

संबोधिताशी व्यवहार करावत. त्यासदभात प्रेसिद्ध झालेल्या द्वाव्यांच्या पूर्तीची, तसेच कोणत्याही मजुराची कोणतीही हमी वा जबाबदी मल्हार नेटवर्क प्रा. लि. अंतर्गत दैनिक राम प्रहर घेणार नाही. दैनिक राम प्रहर या वृत्तपत्रातून प्रसिद्ध होणाऱ्या विविध जाहिरातीची खात्रजमा व शहानिशा वाचकांनीच करून होणारा नाही, याची दैनिक राम प्रहरच्या वाचकांनी आणि जाहिरातीरांनी नोंद घ्यावी. -मुख्य संपादक

प्रवेश शुल्क २००० रु.

फॉर्म भासायची अंतिम तारीख - १५ ऑक्टोबर २०२२

दि. २,३,४ दिसेंबर २०२२ सकाळी : ९ ते राती २० वा.
स्थळ : आद्यकातीवरी वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल

अमोल सेर - ९८२०२३३३४९ | गणेश जगताप - ९८७०११६९६४ | निखिल गोरे - ८०९७२ ४८८७७

पहिला क्रमांक रु. १,००,०००/- आणि मानाचा अटल करंडक
दुसरा क्रमांक: रु ५०,०००/- प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
तिसरा क्रमांक: रु २५,०००/- प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
चौथा क्रमांक: रु १०,०००/- प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
उत्तरानार्थ पारितोषिक (एकूण दोन): रु. ५,०००/- प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह

प्रवेश शुल्क २००० रु.

फॉर्म भासायची अंतिम तारीख - १५ ऑक्टोबर २०२२

दि. २,३,४ दिसेंबर २०२२ सकाळी : ९ ते राती २० वा.
स्थळ : आद्यकातीवरी वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल

अमोल सेर - ९८२०२३३३४९ | गणेश जगताप - ९८७०११६९६४ | निखिल गोरे - ८०९७२ ४८८७७

आशिया चषक भारतीय संघ उपांत्य फेरीत

ठाका : वृत्तसंस्था

महिला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत शनिवारी (दि. ८) भारतीय संघाने यजमान बांगलादेशवर २९ धावांनी केली मात फेरीत उपांत्य फेरी गाठली. अष्टपैलू कामगिरी करण्याचा भारताच्या शकाली वर्गाला सामनावीराचा पुस्कार देण्यात आला.

भारताने ठेवलेल्या १६० धावांचे लक्ष गाठताना बांगलादेशचा संघ केवळ १०० धावाच करू शकला. भारताच्या दू०८६६२६५७१ ९०२८२२५२३५ नं. वर्ष २०२२ दृष्टीला आघाडी घेतली होती, परंतु येथून युपी यौद्धाजे जबरदस्त पुनरागमन केले आणि नवव्या मिनिटाला जयपूर पिक पैंथर्सला प्रथमच ऑलआउट केले. दोन्ही दोन्ही संघांकहून दुसऱ्या हाफची सुरुवात अतिशय आक्रमक झाली. युपीने योग्य वेळी सामन्यात आघाडी घेतली होती. या स्पर्धेतील सामन्यात यजमान बांगलादेशचा वर्ग आठव्या दृष्टीला आघाडी घेतली आणि २९च्या मिनिटाला आक्रमक खेळामुळे जयपूरपूरा सामन्यात दुसऱ्यांदा ऑलआउट केले. शेवटच्या रेडमध्ये युपीने हासमान जिकला.

DATE : 09 OCT. 2022
TIME : 07.00 PM ONWARDS
Non Stop Music DJ Garaba
DJ : Dhiraj & Mayur
Anchor : Pooja
Special Dance Performances by Renown AR fitness
Exciting Games Food & Fun

- * Best Garba Child Boy * Best Costume Male
- * Best Garba Child Girl * Best Costume Female
- * Best Dancer Male * Best Group
- * Best Dancer Female * Best Couple

8286626571 8369790373
9028225235 7208873952

आमदार श्री. महेश वालदी यांच्या आमदार निधितून न्हावा येथे विकास कामाचे उदान
योरण रस्त्याच्या कौंगिटीकरणाचा भूमिपूजन द समाप्तमंभ

रविवार दि. ९ ऑक्टोबर २०२२ सोली / वेळ : सकाळी १०.३० वा.
प्रम